

August 08, 2024

To,
BSE Limited
Corporate Relationship Department

25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 543258

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Sandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400051

**NSE Symbol: INDIGOPNTS** 

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement pertaining to the financial results of the Company for the quarter ended June 30, 2024.

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to extract of the unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2024. The advertisements were published on August 07, 2024 in the following Newspapers:

- 1. Financial Express, in English;
- 2. Loksatta, in Marathi

This will also be hosted on Company's website at <a href="https://www.indigopaints.com/investors">www.indigopaints.com/investors</a>

You are requested to take note of the same.

Thanking you,

For Indigo Paints Limited

DAYEETA Digitally signed by DAYEETA SHRINIVAS GOKHALE Date: 2024,08.08 00:11:41 +05'30'

Dayeeta Gokhale Company Secretary & Compliance Officer

Encl: Copies of newspaper publication

28

### **FINANCIAL EXPRESS**

**6** BLUEJET

TATA POWER

The Tata Power Company Limited
Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001
CIL 128920MH1919PLC000567
Tel: (91 22) 6665 8282 e-mail: tatapower@tatapower.com Website: www.tatap

	THE STATE OF THE S	1	Quarter ended		₹ cror
Sr.	Particulars	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
No.	Particulars	(Unaudited)	(Refer Note 4)	(Unaudited)	(Audited)
a.	Total Income from Operations	17,293.62	15,846.58	15,213.29	61,448.91
b.	Profit / (Loss) before Exceptional items and tax	1,490.34	1,498.35	1.240.87	5.458.6
C.	Profit / (Loss) before Tax	1,490.34	1,537,03	1,475.55	5.732.0
d.	Net Profit / (Loss) for the period / year	1,188.63	1.045.59	1,140.97	4,280.10
0.	Total Comprehensive Income	1,182.24	1,299.82	1,112.61	4,783.9
f.	Paid-up Equity Share Capital (Face Value: ₹ 1/- per share)	319.56	319.56	319.56	319.5
g.	Reserves (excluding Revaluation Reserve)	32,782.85	31,808.70	28.545.12	31.808.70
h.	Securities Premium Account	3.107.54	3,107.54	3.107.54	3,107.5
i.	Networth	34.867.48	33.728.50	30.610.25	33.728.50
j.	Capital Redemption Reserve	514.47	514.47	514.47	514.4
k.	Debenture Redemption Reserve	363.81	363.81	443.23	363.8
I.	Outstanding Debt	57,206.07	54,163.52	55,184.02	54,163.5
m.	Earnings Per Equity Share (of ₹ 1/- each) (₹) (not annualised)				
	(i) Before Net Movement in Regulatory Deferral Balances				
	Basic	3.90	2.08	3.50	11.0
7	Diluted	3.89	2.08	3.50	11.0
	(ii) After Net Movement in Regulatory Deferral Balances				
- 1	Basic	3.04	2.79	3.04	11.5
- 11	Diluted	3.03	2.79	3.04	11.5
n.	Debt Equity Ratio (in times)	1.45	1.41	1.59	1.4
0.	Debt Service Coverage Ratio (in times) (not annualised)	1.29	0.77	0.96	0.8
p.	Interest Service Coverage Ratio (in times)	2.37	2.41	2.08	2.2
q.	Current Ratio (in times)	0.80	0.78	0.72	0.7
f.	Long Term Debt to Working Capital (in times)	707.33	(50.06)	(15.42)	(50.06
S.	Bad Debts to Account Receivable Ratio (%) (not annualised)	1,57%	3.58%	0.78%	6.639
t.	Current Liability Ratio (in times)	0.40	0.41	0.49	0.4
u.	Total Debts to Total Assets (in times)	0.40	0.39	0.42	0.3
V.	Debtors' Turnover Ratio (in number of days)	70	72	68	6
W.	Inventory Turnover Ratio (in number of days)	63	55	58	5
X.	Operating Margin (%)	14%	12%	15%	139
y.	Net Profit Margin (%) including exceptional item	7%	6%	8%	79

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 6" August, 202 The Auditor's conclusion on Quarterly Consolidated Financial Results of the Company dated 6" August, 2024 is modified.

		11	Quarter ended					
Sr. No.	Particulars	30-Jun-24 (Audited)	31-Mar-24	30-Jun-23 (Audited)	31-Mar-24			
			(Audited)		(Audited)			
a.	Total Income from Operations	5,774.12	4,960.57	5,192.24	20,093.36			
b.	Profit / (Loss) before Tax	951.84	765.49	598,55	2,511.10			
C.	Net Profit / (Loss) for the period / year	737.04	846.11	446.41	2,229.86			

For and on behalf of the Board of THE TATA POWER COMPANY LIMITED PRAVEER SINHA



Aster DM Healthcare Limited
CIN: L85110KA2008PLC147259
Registered office: Aufs, 2nd Florr, Renaisance Centra. 27 & 271, Mission Road, Sampangramnegar, Bengaluru,
Kamabaka, India, 500027, 7at. 491 484 6869999 Emailton@asterdinhealthcare.com Website: www.asterdinhealthcare.com

### NOTICE OF THE 16TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

The 16th Annual General Meeting (AGM) of the members of Aster DM Healthcare Limited (the "Company") will be held on Througad, August 29, 2024 at 11:30 AM (EST) through Video Conferencing (VCf) Ofther Audio Visual Means (OAVM), in compliance with General circular No 09/2023 dated September 25 2023 and other circulars issued by Wh Ministry of Corporate Affairs (MOA) and oricular SEPHI/O CEPPO-12/CPI/2022 15th dated October 7, 2023, issued by SEBI (herenafter collectively referred to as "the Circulars") companies are the AGM of the Company is Denity liefd through VC to transact the business as set torth in the Notice of the AGM of the White Company is Denity liefd through VC to transact the business as set torth in the Notice of the Incompany is Denity liefd through VC to transact the business as set torth in the Notice of the Incompany is Denity liefd through VC to transact the business as set torth in the Notice of the Incompany is the White Company in the Notice of the Incompany is the White Company in the Notice of the Incompany is the White Company in the Notice of the Incompany is the Notice of t

Nami dated July 31, 2024.

In compliance with the circulars, electronic copies of the Notice of 16th AGM and Integrated Annual Report to PZ 0203-24 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) on Tussedy, August 06, 2024. These documents are also made available on the website of the Company at www.seterdineathera-in/Investors, websites of the Sock exchanges it, eww.seterdineathera-in/Investors, wew.seterdineathera-investors and wew.seterdineathera-investors and set of the Notice of AGM through emails has been completed on August 06, 2024.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date August 22, 2024 will be entitled to receive dividend and may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL (remote e-Voting'). All the members are informed that

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-Voting or e-Voting system at the AGM;

- system at the AGM;
  ii. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Thursday, August 22, 2024;
  iii. The remote e-Voting shall commence on Monday, August 26, 2024 (09.00 A.M (ST));
  iv. The remote e-Voting module will be disabled after 05.00 PM (IST) on August 28, 2024,
  v. The remote e-Voting module will be disabled after 05.00 PM (IST) on August 28, 2024,
  v. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice
  is sent and holding shares as of the cut-off date, i.e. August 22, 2024, may obtain the login ID and
  password by sending a request at evoting Grantacom. However, if the person is a ready registered with
  NSDL for remote e-Voting, then the existing user ID and password can be used for casting vote.
- NSU. for remote e-voting, then the existing user full and password can be used for distingly con-vial Members may note that: a) force the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for e-Voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VT califty, who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vice through the e-Voting system during the AGM. c) The members who have cast their votes by emote e-Voting not to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial voreners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-Voting at the AGM.
- the updastiones as on the both of dark and be almost or avail of bathy of the manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The shareholders holding shares in demat mode and have not update their KYC detals are requested to register the email and other KYC detals with their depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode and have not updated their KYC detals are requested to submit Form ISR-1 (available for download from https://www.asterdmhealthera.in/investors/shareholders-envices/inponatin-shareholder-information to update their email, bank account detals and other KYC detals with Company's Registrar and Share Transfer Agent (TRA). Link filmer Perhae Limited, Vous are requested to enable the displayment of the shareholders and the shareholders or receive decironic copies of the integrated Annual Report P x 2023-24, Notice, instructions for remote "Acting, instructions for x. For detals relating to enote "2023-24", office, instructions for remote "Acting, instructions for x. For detals relating to remote "Acting, instructions for x. For detals relating to remote "Acting, instructions for x. For detals relating to remote "Acting, instructions for x. For detals relating to remote "Acting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means or need assistance before or during the AGM can confact NSOL on evoluting yet acting and x. Ages and x. Ag

amitiv@nscl.com

The Final Dividend of Rs. 2/- per equity share of Rs. 10/- each, recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended 31st March, 2024, if declared at the 16th AGM, will be remitted after deduction of fix at source at prescribed rates as per the financial year. 1961 (The 17 Act), To enable complainer with TDS requirements, Members are requested to complies and or update their one each complainer with TDS requirements. The complainer with the requirements are requested to complies and or update their case starcs are held in physical form with the Company by submitting the required documents on or other acquisites 27, 2024 (uplo 500 pm) to enable the Company by submitting the required documents on the company by the comp

Place : Bengaluru Date : August 06, 2024

By Order of the Board of Directors For Aster DM Healthcare Limited Hemish Purushottam Company Secretary and Compliance Officer **BLUE JET HEALTHCARE LIMITED** 

Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, Sector 18, Sanpa
 400 705, Maharashtra, India; Telephone: +91 (22) 69891200;
 Telephone: Santia Poddar, Company Secretary and Compliance Office

# EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sr.	Particulars	Thre	e Months Er	nded	Year Ended	
No.		30-06-2024	31-03-2024 30-06-2023		31-03-2024	
		(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1,716.14	1,927.77	1,846.04	7,404.58	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	494.69	541.50	579.21	2,298.38	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	494.69	541.50	579.21	2,200.95	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	377.77	396.54	441.21	1,637.51	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit' (Lose) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	377.77	394.93	441.94	1,637.37	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)				8,105.30	
8	Earnings per Share (EPS) of Face value ₹ 2/- each*	ingras-		97504	900	
	(a) Basic - (₹)	2.18	2.29	2.54	9.44	
	(b) Diluted - (₹)	2.18	2.29	2.54	9.44	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the period ended June 30, 2024 filed with the Stool Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of excrepancy as wealther on the Stool Scharing weeknisters, Year, Westerlands comment under on the company's website week <u>Listing than through the Company of the Stool Scharing or the Company of the Stool Scharing or the Company of the Stool Scharing the State Financial Results of the Stool Scharing or the Scharing or the Stool Scharing or the Scharing or the Stool Scharing or the Scharing or the Stool Scharing or the Scharing or the Stool Scharing or the Sto</u>

excriptory services www.compenserver.com gript quarter ender 30, 2024, the Company changed its method of depreciation from the Written Down Value (WDV) to the gript Limb Method (SLM) based on the assessment of technical parameters of the said property plant & equipment, which also a more uniform consumption of economic benefits over time. Consequently, for the quarter ended June 30, 2024 the accidion expense is lower by and profit before task in higher by \$ 3.5.3 million.

For and on behalf of Board of Direct

INDIGO

Shiven Arora Inaging Director DIN: 07351133

## INDIGO PAINTS LIMITED

Registered Office: Indigo Tower, Street-5, Pallod Farm-2, Ban Pune, Maharashtra - 411045 CIN: L24114PN2000PLC014669

## ncial results for the quarter ended June 30, 2024

ų,		(All amounts in rupees lakhs, unless otherwise state				
		Consolidated				
2		Quarter	Quarter Ended			
Sr. No.		June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	Mar 31, 2024 (Audited)		
1.	Revenue from operations	31,096.28	28,842.33	1,30,608.5		
2.	Net profit for the period before exceptional items*	3,568.85	4,234.49	19,858.0		
3.	Net profit for the period before tax *	3,568,85	4,234,49	19,858.0		
4.	Net profit for the period after tax *	2,665.44	3,151.70	14,882.8		
5.	Total comprehensive income for the period	2,665.78	3,151.11	14,884.2		
6.	Equity share capital	4,762.10	4,758.83	4,762.1		
7.	Reserves excluding revaluation reserves as at Balance Sheet date			85,451,5		
8.	Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised)					
	-Basic	5,50	6.52	30.9		
П	-Diluted	5.49	6.50	30.8		

tes:
The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filled with the Stock Exchanges unde Regulation 35 ofthe SERI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The half format of the unaudited Financial Results is available on the Social Exchange websites, VICE. https://www.inseindis.com. https://www.beindis.com. and social figures (Company's website (VICE, https://www.beindis.com/ and so formational figures (Prof. princip Listing Collamoration) all generations.

	Particulars	Quarter	Quarter Ended			
Sr. No.		June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	Mar 31, 2024 (Audited)		
1.	Revenue from operations	29,394,81	27,702,03	1,25,486.11		
2.	Net profit for the period before exceptional items*	3,542.23	4,203.01	19,835,94		
3.	Net profit for the period before tax *	3,542,23	4,203,01	19,835.94		
4.	Net profit for the period after tax *	2,645.80	3,129.02	14,865.26		
5.	Total comprehensive income for the period	2,644.13	3,128.43	14,858.58		
6.	Equity share capital	4,762,10	4,758,83	4,762.10		
7.	Reserves excluding revaluation reserves as at Balance Sheet date			86,744.68		
8.	Earnings Per Share (of Rs.10/each) (not annualised)					
	-Basic	5.56	6.58	31.23		
	-Diluted	5,54	6.55	31,15		

For Indigo Paints Limited

Place : Pune Date : August 6, 2024

Chairman & Managing Director DIN: 00080942

Hemant Jalan



#### SUBEX LIMITED

(CIN: L85110KA1994PLC016663)
Registered Office: Pritech Park - SEZ, Block - 09, 4th Floor
B Wing, Survey No. 51 to 644, Outer Ring Road, Bellandur Ville
Varthur Hobil, Bangalore - 560 103 Phone: 080 3745 1377

Kanali: Info@subex.com Website: www.subesite: www.subesite

## Extract of the Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024 (Rs. In lakhs except for per share da | Quarter ended | Year ended | Quarter ended | Qu

No.	Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023
1	Revenue from operations	6,816	30,972	6,729
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(837)	(2,715)	(1,796)
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(837)	(17,510)	(1,796)
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(1,121)	(19,173)	(1,928)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]	(1,126)	(19,159)	(1,943)
6	Paid-Up Equity Share Capital (face value of Rs.5 each )	28,100	28,100	28,100
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the year	-	5,251	15
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each ) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(0.20)	(3.47)	(0.35)
	2. Diluted:	(0.20)	(3.47)	(0.35)
Add	ditional information on the Standalone financial results is as fol	lows:-		
io in		Quarter ended	Year ended	Quarter ended

SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2024	Quarter ended June 30, 2023
	Revenue from operations (exclusive of share of profit from LLP's before exceptional items and other income)	6,498	26,901	6,491
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(1,464)	(5,004)	(1,814)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(1,464)	(19,799)	(1,814)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(1.594)	(21.325)	(1,883)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	1.000		
	Comprehensive Income (after tax)]	(1,594)	(21,326)	(1,876)

comprehensive income (alies alias) (1,897) (1,898) (1,898) (1,899) (1,

By order of the Boar

Managing Director & Chief Executive Officer
DIN: 06465957

#### ASHIANA HOUSING LTD.

Citi: L70199W91986PLC040864

Regd. Off.: 5F, Everest, 46/C, Chowinghee Road, Klaktar – 700 071

Head Off.: Unit No. 4 & 5, liller floor, Southern Park, Plot No. D-2

Saket District Centre, New Delhi -110 017

Website: www.ashianahousing.com

Email: investorrelations@ashianahousing.com

PUBLIC NOTICE

s is to inform to all concerned that the company has received request alon n necessary indemnity bond and affidavit from shareholder(s) of the compan ssue duplicate share certificate in lieu of the lost share certificate, detail

SI. No.	Name of Regd. Shareholder	L.F. No.	Share Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
1.	Harish Chander Malhotra	0005782	1213	2312751 - 2314500	1750

Malfora
Ince the company is in the process of issuing duplicate share certificate
ty person who has objection on such issue, may lodge his objection within
of days from the date of appearance of this advertisement to the company
is Registrar Mis. Beetal Financial & Computer Services Pvt. Ltd., Beeta
ouse, 99, Madangri, Behind Local Shopping Certite, Near Dada Harsukt
ass Mandri, New Dethi-110 082.

### SINCE MONEYWISE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

♠ ### Primance MONEYWISE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED
CIN: US1900L1996PT23SS82
Regd. Office: 1168. Second Floor, Sentil Charlestor, Pleas Houd, New Dehi-11005
Tel Ne. 49-1-1-30 Second Floor, Sentil Charlestor, Pleas Houd, New Dehi-11005
Tel Ne. 49-1-1-30 Second Floor, Sentil Charlestor, Pleas Houd, New Dehi-11005
This notice is bring issued by Menoperies Francial Services Private Limited ("the
Company"). a registered NBFC in compliance with the Pleas 42-3 of the Master Direction.
Pleaserse Bank of India (Nove-Banking Francial Company". Section Bear Regulation
Directions, 2023 as issued by the Reserve Bank of India ("RBI") and as advised by the
RBIS Department of Supervision, New Dehi vide their letter dated 16th. July 2044.
regarding approval for charge in management by the appointment of Mr. Subhash
Charl Aggarval as Derictor of the Company in place of Mr. Agia Qir. Director for Company
The appointment of Mr. Subhash Charlan Aggarval and resignation of
Mr. Agy Gary laws subject to an oth effect from the date of the approval of Mol.
30 (Thirty) days from the date of the approval of Mol.
30 (Thirty) days from the date of the approval of Mol.
30 (Thirty) days from the date of the approval of Mol.
40 (Part of the Company) and the registered of the Company or at ernall id
manup. Lumangement date of the Subles of the Company or at ernall id
manup. Lumangement date of the Company or at ernall id

copy of this notice is also available on the website of the Company as www.smcfinance.com

For Moneywise Financial Services Private Limited Sch

Dated: 6th August, 2024 Place: New Delhi Manoj Kumar Company Secretary

URJA GLOBAL LIMITED

CIN. LETTED LETTE CATES. LETTED LETTE

NOTICE OF INTERCENCES AND ALL SERVERAL MEETING.

NOTICE INTO INFORCEDURAS B INTRIMATION OF EDOX CLOSURE

NOTICE is nevely given that the 32" Annual General Meeting "FAGM" of the Member of URA ALDRAL LITERED (NIC 1817-2018) (1987-2018)

boxine during the ACM.

Appears not have a confidence of the Company that he dispatch in confidence of the ACM and chain grain and becomes a members of the Company that he dispatch in confidence of the ACM and the ACM and

# CIN: L84200MH2007PLC172707 Regd. Off.: 4n Floor, Adhikari Chambers, Oberol New Link Road, Andheri (Weet), Mumbai 400

NOTICE OF THE 17" ANNUAL GENERAL MEETING AND EVOTING INFORMATION NOTICE Is tensing year that PLT<sup>®</sup> Sometimely have General Mercy (ASM) of the Netherland Control Mercy (ASM) of the Netherland Control Mercy (ASM) of the Netherland Control of The Wester (Asset) and (ASM) and (A

lettered to as relevant circulars).

Compliance with the relevant circulars, the electronic copies of Notice convening 177 AGM that Annual Report for the Financian New 2003-24 have been sent to all the remine of the Annual Report for the Financian New 2003-24 have been sent to all the remine or financial new 2003-24 has the complex period of the Remine New 2003-24 high the Complex period of the Remine New 2003-24 high the New 2003-24 h

Nambers holding shares other in physical form or in demandralized form as on Friday, August 22 2224 Ls. the cut-off date, may cost their vide electronically on the business as set form in the Notice of the AGM through the electronic voting system of MSDL (transfer everlay). Any person, who is a Members of the Company as on the cut-off date only, a slightle to cast has / her vide on all the resolutions set form in the Notice of AGM.

set torm in the records of August.

The manner of votting remotely for members holding shares in de and for member who have not registered their Email IDs is provider will be available on the Company's website www.hv/sion.in.

All the members are hereby informed that:

Any persons, whose name appears in the Register of Members or Beheficial Owners as cut-off date, only shall be entified to avail the facility of e-voting as well as e-voting system du the 17th AGM.

The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attend to meeting but shall not be entitled to cast their vote again.

meeting six shall not be entitled to cast their vote signs.

The Board of Directics of the Company, has appointed Mr. Bhavesh Chheda, Propriet Mr. Bhavesh Chheda, Propriet Mr. Bhavesh Chheda, Associates (Membership Mr. ARUSS, CP No. 24147). Practioning Class Scoraties (Mumber as scurinier for scorationing the render being process and or vision for the AGM in a fair and transparer manner. The results declared along with the Scorationers with the practice begind shall be displayed on the Company's swelts and also communities. within the prescribed p he Stock Exchanges

For TV Vision Limited Sdf-Shilpa Jain ry & Compliance Officer ACS No.: 24978

Place: Mumbai Date: August 07, 2024

Place : Bengaluru Date : August 05, **žirza**ncialexp.epapr.in

TV VISION LIMITED

E-mail: co 8 th vision in: Website: www. Mysisin in:
Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE OF THE 17<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is also given that purpose to the provisions of Section 91 of the Act read with theseunder and Regulation 42 of SEBI (Listing Disligations and Disclosures Requirements) 2015, the register of members and share transfer books of the Company will amenin Saturday, August 24, 2024 to Friday, August 30, 2024 (both days inclusive) for the 17 PADA.

The out-off date for determining the eligibility to vote through remote exat the AGM shall be Friday, August 23, 2024 (Cut-Off date);

The remote e-voting shall commence from Tuesday, August 27, 2024 at 9:00 A.M. (IST) Thursday, August 29, 2024 at 5:00 P.M. (IST), the remote e-voting module shall be disabled NSDL thereafter. Once the vote on resolution is cast by the member belong the lateral and the control of the contr

Company Secretary & Compliance ACS No.

जायकवाडीच्या अल्प साठ्याची

नाशिक, नगरला चिंता

अनिकेत साठे, लोकसत्ता

**नाशिक :** मुसळधार पावसामुळे धरणसाट्यात वाढ होऊन टंचाईचे संकट दूर झाल्याचे चित्र असले तरी नाशिक आणि अहमदनगरकरांना जायकवाडीतील जल्प जलसाट्याची चिंता भेडसावत आहे. पावसाळा संपेपयैत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार गतवर्षीप्रमाणे नाशिक आणि अहमदनगरमधील धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. यामुळे सध्या जिल्ह्यातील धरणे भरल्याच्या आनंदापेक्षा जायकवाडी कितपत भरणार, याचा अधिक घोर नाशिक, नगरला लागला आहे.

जलसाठ्यांची आकडेवारी पाहिल्यावर विंता वाटणे स्वाभाविक आहे. परंत, ही परिस्थिती ३० सप्टेंबरपर्यंत बदललेली असेल सादबरपदात बदुलालाता असत आता वातावरण बदलले असून पुढील काळात चांगला पाऊस होईल आणि जायुकवाडी ६४ टक्के भरेल, अशी आशा आहे म्हणजे नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याची वेळ रोणार नाही. - उत्तम निर्मळ, भवृत्त कार्यकारी अभिगंता, पदबंबार विभाग

सलग तीन, चार दिवसांतील पावसाने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरण साट्यात वाढ ज्ञाली. नाशिकमधील लहान-मोठ्या २२ धरणांमध्ये सध्या ६१.६२ टक्के जलसाठा झाला आहे. मंगळवारी जायकवाडी १९ टक्के भरले. पावसाने ओढ दिल्याने प्रारंभी दीड महिने नाशिकमधील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर होती. अजूनही जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी आहेत. पुढील काळात जायकवाडीच्या जलसाठ्यात सुधारणा न झाल्यास नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समहातनही पाणी सोडण्याची वेळ समूहातूनहा पाणा साडण्याचा वळ येऊ शकते. नगर जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळ ही धरणे भरली आहेत अथवा भरण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीत जायकवाडीसाटी जाणाऱ्या प्रवाहाचे पाटबंधारे विभागाकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. समन्यायी तत्त्वायः पाणीचाटपाचा निर्णय १५ ऑक्टोबर रोजी असलेला जलसाटा विचारात घेऊन होतो. त्यात एक जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सिंचन, बिगरसिंचन

हावादावा को हिम्म्यूकान और फान्यूकान और प्रवासिकाल औरदा और एमार्थिय क्ली कि स्वास्थ्य के स्वस्थ्य के स्वास्थ्य के स्वास्थ्य के स्वास्थ्य के स्वास्थ्य के स्वस्थ्य के स्वास्थ्य के स्वास्थ्य के स्वस्थित के स्वस्थित के स्वस्थ्य के स्वस्थित के स्वस्थित

आरक्षित किंगत आणि लिलायाचा पाहणीचा वयाणा रक्षम ठेव दिनांक व वेळ दिनांक व वेळ

मानवार्गनी अस्तुमंत्री कार्यालय क्र. 202: पूर्णन वात्तानीचे वर्ष खंड आणि तुकडे, दुकन क्र.02 संबन लॉक्ट नेजमार सूची ह्या व्यापा कुक केंद्र हिंदि कर सूचित केंद्र हिंदि केंद्र हिंदि केंद्र हिंद्र हिंदि केंद्र हिंदि हिंदि केंद्र हिंदि केंद्र हिंदि हिं 

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

जंगम /स्थावर मालमत्तांच्य विक्रीकरिता विक्री सूचना

काहत - प्रशासित । १८२० जातर हा । क्षेत्रीय कार्यालय – पुणे, दुसरा मजला, 317, एम.जी. रोड, पुणे – 1, ई–मेल – recvj अध्यल मालमत्ता दिक्रीक्यिता विक्री सूचना recvpunero@centralbank.co.in

शचल	मालमत्तेचे	विवश्य

	जनस्य नास्त्रमस्य विवरण						
कर्जदार/ जामिनदार नाव	देव रक्कम (क्यवानक्वे)	मालमस्तेचे विवरण	राखीय किंगत	ईएनबी	वाडीव बोली रक्कन	इतर	निरीसम दिनांक आणि संबंधित व्यक्ति संपर्क क्रमांक
कर्जवार :	₹.	फ्लॅट क्रमांक सी-८, तिसरा मजला, सी-विंग,	98,49,000/-	9,84,900/-	90000/-	बँकेला	55-05-5058
शशिकांत विञ्चल	98,86,323	सोमेक्षर प्लाझा, सीटीएस क्रमांक १९८,				ज्ञात	राजेश देशमुख
वानकेले	अधिक व्याज	ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७७८, सरहें क्रमांक				नाही	मो.नं. ८३९०९०१६८९
(प्रत्यक्ष ताबा)	१७.१०.२०२० पासून.	१२/४+५+६/१ए/१, पोस्ट- मोराडेवाडी,					अळसे राजीव अँड कं.
		मंचर, ता. – आवेगाव, जिल्हा-पुणे					८६५७६३५३०२

या सुक्तेद्वारे कर्ज पेणाऱ्या / कर्जवर / जामीनवाराला सिक्तुपिटी (एन्योपॉस्ट) नियम २००२ च्या नियम ८ (६) नियम ५(१) नुसार सूचीत करण्यात येजे की दिलेच्या वारवेस तार बलेली पादर मातमरला ई-सिलाबाद्वारे विक्री केली जाईल. ई-सिलाबात भाग पेण्यापाठी इच्छुक निविदायारकांनी रवाण्या मावाची मोंद https:// www.abkray.in/eauction.psb क रूपत राज्ये कुर आवादी व पासवा क्रीकोस भाग पोण्यापुती वाया करून प्यावेद, इच्छुक निविदायारकांनी रवाण्या मावाची मोंद https:// www.abkray.in/eauction.psb व मोटिती सिक्या विदिक्तीयाली https:// www.abkray.in/eauction.psb वर भेट देख शकरतात. तसेच विरुत्त नियम व अटीच्या माहितीसाठी बैंकेची वेबसाईट https: www.abkray.in/eauction.psb वर सिंक दिलेसी आहे.

तम्द्रतीने कोबल हुएको संलेटणये https://www.obkray.in/eauction-psb येथे जमा जलते. अधिक महितीमाठी संतुत बेक आंध्र हिरिया, केथीय कार्यालय, पूर्ण **नीवाईल प्रमंक ८५१०५९१६८** किंवा **सेंटूल वेंक बींक ईकिया, गेंबर साखा, पुत्रे गोवाईल प्रमंक ८१९०५९६८९** सुरक्ष प्रवाल प्रिप्त प्रमंतिकोटी किया, २००२ का नात्रसुनीहाल उठी कार्यी संध्यालयक स्थापनीतिक केथी प्रसम्पर्धालयी सुरक्षा ब्याय (बंगासक्वाक्यों) निवस २००२ क्या निवस ८(६)/निवस ५(१) बंतर्यंत वैद्यानिक १२ विश्वांच्या विकी सुरमा.

विनाकः ०७/०८/२०२४ ठिकाणः पुणे

टीप – मुळ इंग्रजी मसुदा ग्राह्य

प्राधिकृत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडीव

#### NOTICE

Notice is hereby given the certificate for 1600 shares of Kotak Mahindra Bank Ltd. in name of Shubhada Pramod Chhajed under Folio No KMF155888 bearing the certificate no 602764 & 802329, Dist Nos.339829973-339830772 & 9160039400-916040259 have been lost and 339830772 & 916039460- 916040259 have been lost and application has been made to company to issue duplicated in lieu thereof, Any person who has a claim in respect of the said share should lodge such claim with the company's Register & Transfer agents at Kliff Technologies Ltd, Selenium Buikling, Tower-B, Plot No, 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serlingampally Hydrabad, Rangareddi, Telegana, India 500032.



ई-निविदा सुचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत				
98/2028-2024	१५ कामे	रू. ८७९५.४५ लक्ष				
सही/-						

(श्रीमती एस. एस. पगार) कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसङक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, धुळे



वापर लक्षात घेतला जातो. त्यावेळी नदीपात्रातील पाण्याचा स्तर खाली

गेलेला असतो. पात्रात कमी पाणी असल्यास धरणांमधून विसर्ग केल्याने अधिक वहनव्यय होतो. जायकवाडीत अपेक्षित पाणी

पोहोचत नाही, याकडे अभ्यासक

लक्ष वेधतात.

चोलामंडलम इन्द्रेस्टमेन्ट अँड फायनान्स कंप्रमी लिमिटेड कॉलीट क्रांतिलः चेला किर्ट, सीडः आण सीडः, सूप सी-६ किर वि काईन्द्रल स्ट्रेट, पूर्व केवेड-0003, सीव्याह, स्त्रित्त सी-द गावा कार्ललः, बाहर दाज सेट. व्या प्रजात, सीव्यति इ.स. 811/1/2, प्रतिक्लि, वेदीली कोन्तीलिया, सीनाय क्षात्रमा वार्याल स्वायत्त्र सीव्यत्त्र स्त्रात्त्र

#### ताबा सूचना [नियम 8 (1) अंतर्गत] (स्थावर मालमत्तेकरिता)

ताज्ञा सूचना [नयम 8 (1) अंतरात [स्थावर मालमस्कारता] जाआं हानावाच्या कर्मा हानावाच्या है। स्वाचाच्या कंपा विस्तिष्ठ ये प्राणिक अधिकां असून लांगी स्वाच्यां कंपा विस्तिष्ठ ये प्राणिक अधिकां असून लांगी स्वाच्यां कंपा है। इस क्षेत्र के स्वाच्यां कंपा विस्तिष्ठ ये प्राणिक अधिकां असून लांगी स्वाच्यां कंपा कर्म कर्मा क्राव्या कर्मा कर्

केरोल्ला दिशंकास सांकेतिक ताचा पेरालेला आहे. कर्जवार व सर्वसामान्य जनतेस बाहरे सावधार्थियो सूचना देण्यात वेते की त्यांनी खाली नमुद्र मालामतेच्या संदर्भात कोणताड़ी व्यवहार रूक नते. आस कोणताड़ी व्यवहार केराला की में. चोलामांडल्या इन्डोस्टमेन्ट और फायनाम्य कंपनी लिमिन्टेड च्या स्तेभ (श्री) मध्ये नमुद्र करणता आलोल्या रकोच्या आणि तीयतेल त्याच य इतर मुलकाव्या पाराधीन असेल. सिम्मुटियशेक्षराज आधित्या कर्माच्या अनुच्छेद 15[8] अंतर्गत, कर्जवादांनी संपूर्ण शक्तवाकी स्वस्मेस्ट सर्व खर्च, मुक्क आणि

आध	अधिभारचा विक्रा सूचना निर्मामत हाण्याच्या आधा भरणा करून आपला तारण मालमत्ता साडवून घऊ शकतात.				
अ.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि	मागणी	थकबाकी	ताबा	
क्र.	कर्ज खाते क्र.	सूचना	रक्रम	दिनांक	
		दिनांक			
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	
1.	कर्ज खाते क्र.: X0HEPHE00003225424	10	₹.	05	
	<ol> <li>श्रुव प्रदीप मैड (अर्जदार), 2. प्रदीप नारायण मैड (सह-अर्जदार), 3. सरिता</li> </ol>	मे	6998561/-	ऑगस्ट	
	ध्रुव मैड (सह-अर्जदार), 4. अरुणा प्रदीप मैड (सह-अर्जदार)	2024	दि.	2024	
	सर्व राहणार:- 3 प्रभाशाली अपार्टमेंट, 5/12 एरंडवणे, कर्वे रोड, स्वीकार हॉटेल च्या		06/05/2024		
	मागे, तालुका हवेली, पुणे-411004,		रोजीनुसार आणि		
	<ol> <li>राहुल पांडुरंग कुलकर्णी (सह-अर्जदार) फ्लंट क्र. 202, वंशज ओपुलेन्स, एनडीए</li> </ol>		त्यावरील व्याज		
	रोड लेन, बावधन खुदं, पुणे, महाराष्ट्र 411021,				
	<ol> <li>अमित श्रीलाल शर्मा (सह-अर्जदार) 1, शिवतेज अपार्टमेंट, केसर हंस बंगलो,</li> </ol>				
	तेजस सोसायटी, मंत्री पार्क जवळ, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र-411038,				
	<ol> <li>दीपा प्रशांत सुतार (सह-अर्जदार) ए-702 कांचन हाइट्स, बिग बाजार जवळ,</li> </ol>				
	सिंहगड रोड, पुणे, महाराष्ट्र 411030,				
	<ol> <li>डायनॅमिक ट्रेडकाफ्ट (सह-अर्जदार) एस. क्र. 120, प्लॉट क्र. 12, दुकान क्र. 1</li> </ol>				
	ते ८, मॉडर्न कॉलनी, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र 411029.				

u 6, भावन कारामा, असरक, पुन, सबस्य मारायन स्थावन मालमानेचे वर्णन: पुजील मालनानेचे सर्व खंड आणि तुकडे, पलंट/ अमार्टमेट क्र. 3 स्टिल्ट मजल्वावर स्थित, मोनवाम 1000 चीला पूट बिल्ट कम खेलमळ, प्रभावाली अमार्टमेट करेजीमिनियम असे नाव असलेरला हमार्तीमान्ये सोवत सदर प्रभावाली अमार्टमेंट करेजीमिनियम मध्ये 8,97 अविषमक सेकार आणि सदर हमारतीत सर्व प्रीपित प्रमाणात, सामान्य सोवी मणि सुविधा वापरण्याचा अधिकार, ऑतम प्लॉट क्र. 7, उच प्लॉट क्र. 12, सिटी सब्दें क्र. 5/12 यावर स्थित/ बांधलेले हंडबणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पुणे महानगरपालिका आणि नोंटणी जिल्हा, पुणे 411004 च्या हदीत.

. (स्वा/-) प्राधिकृत अधिकारी मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी <u>लिमिट</u>ेड

निविदाधारकानी त्याच्या के. वाय. सी. दस्त वर https://www.ebkray.in/eauction-psb वर नोंद करून त्यांची पडताळणी करून त्यानतरच इ.एम.डी चलन हे एनईएफटी / ट्रान्

1 TATA संपर्क क. (022) 61827414, (022) 61827375

#### ताबा सूचना

सिद्धा सुंद्रश्यः
(सिक्युर्सिटी इंटरेस्ट एराफोसीस्ट रुग्स, 2002 मधील निवध 8(1) सह
व्यावणात सेणाना परिष्ठिष्ट V सुनार)
जाअसी, निम्मस्यक्षीत्रा रे द्वार केस्टिंग सुनार परिष्ठिष्ट पि सुनार
जाअसी, निम्मस्यक्षीत्रा रे द्वार केस्टिंग सिद्धा परिष्ठिष्ट V सुनार
मुना तानी निवहर्गकालेन अर्थे सिन्दुर्भ कर्मिक परिष्ठ परिष्ठ केस्टिंग अर्थे एरास्ट्रिपेट्ट
अर्थेक निवाद अर्थेक स्वार स्थापक कर्मक स्थापकाले कर्मक स्थापकाले कर्मक कर्मक स्थापकाले अर्थेक स्थापकाले कर्मक स्थापकाले कर्मक स्थापकाले अर्थेक स्थापकाले स्थापकाल

कर्ज	बाध्यताधारी/	मागणी सूचनेची	ताबा
खाते	कायदेशीर वारस/	दिनांक आणि	दिनांक
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	रक्कम	
10210483		दि. 15-05-2024 रोजी	01.08.2024
	(सह-कर्जदार) (कर्जदार-	नुसार सक्रम	
	स्वर्गीय श्री. खंडू दत्तू फरकांडे	₹. 30,54,518/-	
	यांची कायदेशीर वारस आणि	(रुपये तीस लाख	
	पत्नी) आणि कु. श्रावणी खंडू	चौपन्न हजार	
	फरकांडे आणि कु. श्रुष्टी खंडू	पाचशे अठग फक्त)	
	फरकांडे (कर्जदार- कै. खंडू	आणि	
	दत् फरकांडे यांची कायदेशीर	15-05-2024	
	वारस आणि मुलगी) तिचे		
	नैसर्गिक पालक सौ. अंजली		

संशासक भागांक मा अन्यता । स्वास्त्र मा स्वा

दि. 06-05-2024 रोजी 01.08.202 नुसार ख्रम ह. 2147436/-(रुपये एकवीस लाख सत्तेचाळीस हजार चारलें छत्तीस फक्त) आणि 09-05-2024 आण सौ. प्रिती विजय पोतनीस

जिसास सकते। आणा प्रशिव मासमाने प्राप्त मासमाने प्राप्त मासमाने मासमाने मासमाने प्राप्त मासमाने मासमाने प्राप्त मासमाने मासमान

10167901 श्री. नैनाराम शेराजी परमार दि. 06-05-2024 रोजी 01.08.202 अर्थाण 10184847 सी. दर्बाकुमारी नैनाराम परमार आणि TCHHF 0279000 0010200

अचल मालमतेचे वर्णन

केनरा बैंक Canara Bank 🚓 হিলভিক্ত Syndicate

क्षेत्रीय कार्यालय ॥ सः नं. ४३६, ३ रा मजला, सुखवाणी बिझनेस हब, नाशिक फाट्याजवळ, मेट्रो स्टेशन, कासारवाडी, पुणे–४१९०३४ मोबा.: ९४०६८८००४७, ८०५५८१९८७६

#### विक्री सूचना

ाडाद्वर दिन्त ।

सिक्युरिटावडोमन अँग्रंग रीकन्यदृश्यम ऑफ कावनानियाम औरत्म, भँग्रंग एग्लोमींट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँग्रंग २००२ आणि त्यावह प्राथम्यायाया सिक्युरिटी इंटरेस्ट (न्लोमीस्टी) करण, २००२ मधील कल ८ (६) च्या अर्टीनुवार स्थापर मिळकरीच्या विक्रिक्तीं हैं-और्ष्यम किंग्रे पूचना आपित स्थापर मिळकरीच्या विक्रिकींता है- और्ष्यम किंग्रे पूचना आपित स्थापन प्रथान प्रावचना कावता कावता किंग्रे पूचना आपित स्थापन कावता का

मालमत्तांचा तपशील आणि स्थळ	राखीव किंमत	बयाणा रक्कम आणि बयाणा भरण्याची अंतिम तारीख	माहित असलेला बोजा
पर्वेट में, ५०० या मारमानेचा स्वतंत्रमार्थक गया, श्र्या मान्यता, बटर्ड केमफळ ९६,७०० वी.वी. 'स्वस्तीक दिखा' स्वीमा प्रोजेक्ट, स्विलिक दिखा सोसायटी, सानं, १३०४, मतीन सीटिएस नं, ५२५५, स्वित मं, २६ वर बांग्यमात कार्यले, तस्त्रोमा बातमा मांत्र मात्र कार्यक्र कि यूने सदर पर्वेटच्या बदुसीमा: उत्तरेस: अंतर्गत रस्ता, दक्षिमोत: १२०६ ५,००, पूरेंस: अंतर्गत रस्ता, दक्षिमोत: १२०६ ५,००, पूरेंस: अंतर्गत रस्ता,		रु. २.८६ लाख दि. २२/०८/२०२४ रोजी सायं. ५.०० पर्यंत	बॅकेला माहीत नाही.

क्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बॅकची वेबसाईट म्हणजे (www.canarabank.com) यावर उपलब्ध क रेण्यात आलेली "ई–ऑक्शन" लिंक पहावी. किंवा मुख्य प्रबंधक तळेगाव दाभाडे शाखा, कॅनरा बँक (फोन : ८९५६४९५९९७/ ८४४९४७८९९२) ई मेल : **cb15323@canarabank.com**. यांच्याशी कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

दिनांक : ०६/०८/२०२४ अधिकृत अधिकारी कॅनरा बँक (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

INDIGO

इंडिगो पेन्टस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडिगो टॉवर, स्ट्रीट-५, पहोड फार्म-२, बाणेर रोड, पुणे महाराष्ट्र - ४११०४५. सी.आय.एन.: एल२४११४पीएन२०००पीएलसी०१४६६९

<u>३० जुन, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरच्या अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्वाचा उतारा</u>

	(सर्व रकम	रु. लाखांमध्ये, नमुद वे	ल्याव्यतिरिक्त)	
	एकत्रित परिणाम			
	विमाह	तिमाही अखेर		
अ. तपशील इ.	३० जून,२०२४ (अलेखापरिक्षित)	३० जून,२०२३ (अलेखापरिश्वत)	३१ मार्च,२०२४ (लेखापरिक्षित)	
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	39,098.26	26,683,33	9,30,506.46	
२. कालावधीकरिता निव्यळ नफा (अपवादात्मक गोष्टीपूर्वी)*	3,454.44	8,238,89	99,646.06	
<ol> <li>कालावधीकरिता करपूर्वीचा निव्वळ नफा*</li> </ol>	3,484.64	8,238,89	99,646.06	
४. कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा <sup>*</sup>	2,554.88	3,949,00	98,462,63	
<ol> <li>कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न</li> </ol>	7,559,00	3,949.99	98,448,29	
६. भरणा झालेले समभाग भांडवल	8,862.90	8,844.43	8,865.90	
<ol> <li>ताळेबंद तारखेनुसार पुनर्मुल्यांकन निधी बगळता इतर निधी</li> </ol>			<9,849 <b>.</b> 43	
८. उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य ६.१०/- प्रतिभाग)				
-मूळ	4.40	<b>६.</b> ५२	30.94	
-सीम्युकृत	9.89	£.40	30.08	

	तिमार	वर्षअखेर	
त. तपशील 6.	३० जून,२०२४ (अलेखापरिक्षित)	३० जून,२०२३ (अलेसापरिक्षित)	३१ मार्च,२०२४ (लेखापरिक्षित)
् कार्यचलनातुन एकुण उत्पन्न	29,39%-09	59,605.03	9,24,826.99
<ol> <li>कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टींपूर्वी)*</li> </ol>	3,485.23	8,202,09	99,234.98
. कालावधीकरिता करपूर्वीचा निव्वळ नफा*	3,482.23	8,203.09	99,८३५,9४
<ol> <li>कालावधीकरिता करपश्चात निव्बळ नफा*</li> </ol>	2,584.00	3,929,02	98,८६५.२६
<ul> <li>कालावचीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न</li> </ul>	2,587.43	3,126.83	98,646.46
. भरणा ज्ञालेले समभाग भांडवल	8,852,90	8,844.43	8,865.90
<ul> <li>ताळेबंद तारखेनुसार पुनर्मुल्वांकन निधी वगळता इतर निधी</li> </ul>			८६,७४४.६८
. उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रतिभाग)			
-मूळ	4.4૬	€,40	39.23
-सोम्युकत	4.48	£,44	39.99

अ वर दिलेल्या कालावधीत कोणतीही विशेष साधारण बाब नाही

इंडिगो पेन्टस् लिमिटेड करिता

ठिकाण : पुणे दिनांक : ६ ऑगस्ट,२०२४

#### TATA POWER

The Tata Power Company Limited Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001 CN : L28920MH1919PLC000567 Tel: (91 22) 6665 8282 e-mail : tatapower@tatapower.com Website: www

### EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2024

	Quarter ended				Year ended	
Sr.		30-Jun-24 31-Mar-24 30-Jun-23			31-Mar-24	
No.		(Unaudited)	(Refer Note 4)	(Unaudited)	(Audited)	
a.	Total Income from Operations	17,293.62	15,846.58	15,213.29	61,448.	
b.	Profit / (Loss) before Exceptional items and tax	1,490.34	1,498,35	1,240.87	5,458.	
C.	Profit / (Loss) before Tax	1,490.34	1,537.03	1,475.55	5,732	
d.	Net Profit / (Loss) for the period / year	1,188.63	1,045.59	1,140.97	4,280	
е.	Total Comprehensive Income	1,182,24	1,299.82	1,112,61	4,783	
f.	Paid-up Equity Share Capital (Face Value: ₹1/- per share)	319.56	319.56	319.56	319	
g.	Reserves (excluding Revaluation Reserve)	32,782.85	31,808.70	28,545.12	31,808	
h.	Securities Premium Account	3,107.54	3,107.54	3,107.54	3,107	
i.	Networth	34,867.48	33,728.50	30,610.25	33,728	
j.	Capital Redemption Reserve	514.47	514.47	514.47	514	
k.	Debenture Redemption Reserve	363.81	363,81	443.23	363	
I.	Outstanding Debt	57,206.07	54,163.52	55,184.02	54,163	
m.	Earnings Per Equity Share (of ₹ 1/-each) (₹) (not annualised)					
	(i) Before Net Movement in Regulatory Deferral Balances					
	Basic	3.90	2.08	3.50	11	
	Diluted	3.89	2.08	3.50	- 11	
	(ii) After Net Movement in Regulatory Deferral Balances					
	Basic	3,04	2.79	3.04	11	
	Diluted	3.03	2.79	3.04	- 11	
n.	Debt Equity Ratio (in times)	1.45	1,41	1.59	1	
0.	Debt Service Coverage Ratio (in times) (not annualised)	1.29	0.77	0,96	(	
p.	Interest Service Coverage Ratio (in times)	2.37	2.41	2.08	2	
q.	Current Ratio (in times)	0.80	0.78	0.72	(	
r.	Long Term Debt to Working Capital (in times)	707.33	(50.06)	(15.42)	(50	
s.	Bad Debts to Account Receivable Ratio (%) (not annualised)	1.57%	3.58%	0.78%	6.6	
t.	Current Liability Ratio (in times)	0.40	0.41	0.49	(	
U.	Total Debts to Total Assets (in times)	0.40	0.39	0.42	(	
٧.	Debtors' Turnover Ratio (in number of days)	70	72	68		
w.	Inventory Turnover Ratio (in number of days)	63	55	58		
х.	Operating Margin (%)	14%	12%	15%	- 1	
у.	Net Profit Margin (%) including exceptional item	7%	6%	8%		

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 6° August, 2024 The Auditor's conclusion on Quarterly Consolidated Financial Results of the Company dated 6° August, 2024 is modified.

2. S	<ol> <li>Standatione Financial information of the Company, pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LOUR):</li> <li>₹ crore</li> </ol>						
۰.	Particu <b>l</b> ars	Quarter ended			Year ended		
Sr. No.		30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24		
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
а.	Total Income from Operations	5,774.12	4,960.57	5,192.24	20,093.36		
b.	Profit / (Loss) before Tax	951.84	765.49	598.55	2,511.10		
C.	Net Profit / (Loss) for the period / year	737.04	846.11	446.41	2,229.86		

er ended 31" March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year end unaudited year-to-date figures upto 31" December, 2023 which were subjected to limited review, For and on behalf of the Board of THE TATA POWER COMPANY LIMITED PRAVEER SINHA CEO & MANAGING DIRECTOR

Date: 6" August, 2024 Place: Mumbai

DIN 01785164